



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक २३]

शुक्रवार, सप्टेंबर १३, २०२४/ भाद्रपद २२, शके १९४६

[पृष्ठे ६, किंमत : रुपये ५५.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-नागपूर विभागीय पुरवणी

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३३.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

- संदर्भ :**
- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. विकाअ१११५/प्र.क्र.८८/५, दिनांक ३१/१२/२०१५.
 - सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. विकाअ १११५/प्र.क्र.८८/का. ५, दिनांक २४/०५/२०२३.
 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. बैठक-२०१९/प्र.क्र.१००/समन्वय, दिनांक ०७ मार्च, २०२४.
 - सामान्य प्रशासन विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. विकाअ १११५/प्र.क्र.८८/विकाअ (५), दि.१२/०७/२०२४.

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

शासन निर्णय अधिसूचना

मी, डॉ. विपीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर शासन निर्णय दिनांक ३१-१२-२०१५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आता सोबत जोडलेल्या अनुसूचिमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्ष किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे किंवा पुढील आदेशापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच, राज्य शासनाला विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती वरिल कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी पदाकरिता प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिका-यांची राहील. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यात सक्षम राहतील.

- (१) विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ “साक्षांकनाचे” काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच, परिशिष्ट-५ मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहीत साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर

जर “ सत्यप्रत” म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणा-या सर्व प्रकारच्या परिणामाकरीता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकिस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यांत आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

- (२) उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिका-यांना नसतील.
- (३) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांना मोहोर उमटविण्यासाठी रबरी शिक्का संबंधित तहसील कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा. तसेच, साक्षांकित केलेल्या कागदपत्राची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस नोंदवही अवलोकनासाठी संबंधित पोलीस आयुक्त / अधीक्षक / जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल त्यावेळेस ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
- (४) या शासन निर्णयाद्वारे नेमण्यांत आलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांची शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती/ शांतता समितीवर पोलीस आयुक्त /जिल्हाधिकारी/पोलीस अधीक्षक यांनी नियुक्ती करावी.
- (५) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या “मानसेवा” असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- (६) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सर्वाना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व कामासाठी येणा-या व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.

अनुसूची

विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती देण्याबाबत शासन राजपत्रात प्रसिद्धी देण्यात येणा-या उमेदवाराचे विवरणपत्र

अनु क्र.	उमेदवारांचे नाव	पत्ता
(१)	(२)	(३)
१	श्री. मनदीप सिंग भाटिया	रा. प्लॉट नं. ६२, गुरु नानकपुरा, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर.
२	श्री. अन्केश आनंद मुगरीया	रा. पाचपावली, ठक्करग्राम, स्विपर कॉलोनी, नागपूर.
३	श्रीमती ज्योती कैलास शेंद्रे	रा. नवा नकाशा, नागपूर.
४	श्रीमती रंजना राजेश रंगारी	रा. प्लॉट नं. ३२०, बाबादिप नगर, समता नगर रोड, मेन रोड, नागपूर.
५	श्रीमती रोशनी नरेद्र किनकर	रा. २२५, दिक्षीत नगर, नारी रोड, नागपूर.
६	श्री. दिनेश इंदल इलमे	रा. प्लॉट नं. ८/५ भोसलेवाडी, लष्करीबाग, नागपूर.
७	श्रीमती जयश्री प्रदीप इंगोले	रा. माता मंदिर, मोठा इंदोरा, कुणबीपुरा, नारा रोड, नागपूर.
८	श्री. विवेक ब्रिजलाल साखरे	रा. प्लॉट नं. २६०, इंदोरा, माता टेकडी, जरिपटका, नागपूर.
९	श्री. शरद श्रावणजी सातपुते	रा. प्लॉट नं. ७, शंभुनगर, कोराडी रोड, वैभवानंद सोसायटी, नागपूर.
१०	श्री. संजय रामदास तोटे	रा. प्लॉट नं. ५१, शंभुनगर, तिरंगा चौक, कोराडी रोड, नागपूर.
११	श्री. विजयकुमार रामआसरे पाल	रा. प्लॉट नं. १०, कोराडी रोड, नाग मंदिर, ओमनगर, मानकापूर, नागपूर.
१२	श्री. सौरभ अजय पाराशर	रा. प्लॉट नं. १०, अंबादे ले-आऊट, नारा रोड, नागपूर.
१३	श्री. नवनीत सिंग तुली	रा. ७०३, काश्मिरी गली, नागपूर.
१४	श्री. अमित नरेंद्र पांडे	रा. NIT Office जवळ, प्लॉट नं. १९, वैशाली नगर, आंबेडकर मार्ग, नागपूर.
१५	श्री. प्रशांत वामनराव शेंडे	रा. संताजी मठ जवळ, बाळाभाऊपेठ, आंबेडकर मार्ग, नागपूर.
१६	श्री. उपेन्द्र भोलानाथ वालदे	रा. प्लॉट नं. ४१, यादव नगर, बिनाकी ले - आऊट, नागपूर.
१७	श्रीमती मिना गणेश फाले	रा. आदर्श नगर, आदर्श बौद्ध विहाराच्या मागे, नागपूर.
१८	श्री. सुनिल रामलाल तुर्केल	रा. प्लॉट नं. १४७५, वैशाली नगर, ज्युपिटर बिल्डींग मागे, SBI बँकच्या मागे, नागपूर.
१९	श्री. अरुण अरविंद सिंह	रा. १०८१/६०, बिनाकी पावर हाऊस रोड, वैशाली नगर, नागपूर.
२०	श्री. विपिन चंद्रशेखर खेडीकर	रा. प्लॉट नं. ८, बापु पाटील वाडी, हनुमान सोसायटी, वैशाली नगर, नागपूर.
२१	श्री. राधेश्याम बापुरावजी पागोटे	रा. प्लॉट नं. ५७, हाऊसिंग बोर्ड, यादव नगर, बिनाकी ले-आऊट, नागपूर.
२२	श्री. खुशाल दयाराम डोईफोडे	रा. ३२, आदर्श कॉलोनी, नारा, नागपूर.
२३	श्री. अजिंक्य महेश सहारे	रा. प्लॉट नं. ४४७, हाऊसिंग बोर्ड, यादव नगर, बिनाकी लेआऊट, नागपूर.
२४	श्री. सुनिल तुकाराम मंडलीक	रा. १५०९, महर्षी दयानंद नगर, बिनाकी रोड, नागपूर.
२५	श्री. अजितसिंह शिवचरन यादव	रा. यादव भवन, कामठी रोड, टेका, नागपूर.

अनुसूची-चालू—

(१)	(२)	(३)
२६	श्री. रुपेश पुरुषोत्तम बारापात्रे	रा. प्लॉट नं. १६११, महर्षि दयानंद नगर, बिनाकी रोड, नागपूर.
२७	श्रीमती मोहिनी भुषण रामटेके	रा. कमाल चौक, प्लॉट नं. ८८८, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर.
२८	श्री. प्रविण मनोहर लांडे	रा. २७३, नवा नकाशा, हनुमान मंदिर जवळ, कमाल चौक, नागपूर.
२९	श्री. रवी नत्थुजी उईके	रा. बाळाभाऊ पेठ, नागपूर.
३०	श्रीमती शुभांगी ओमप्रकाश इंगळे	रा. १२१, ईश्वरी सदन, नवा नकाशा, नागपूर.
३१	श्री. पंकज धनराज सोनकर	रा. घर नं. २५२, नवा नकाशा, लष्करीबाग, नागपूर.
३२	श्रीमती शुभांगी मेश्राम	रा. प्लॉट नं. ७९, बुध्दनगर, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर.
३३	श्री. निहार वेद शर्मा	रा. १८, सनातन अपार्टमेंट, कडबी चौक, बेझनबाग, नागपूर.
३४	श्री. अरविंद सिनजोर सिंग वर्मा	रा. ८९९, वर्मा निवास, मेकोसाबाग रोड, कडबी चौक, नागपूर.
३५	श्रीमती प्रतिभा जयंत डहाके	रा. प्लॉट नं. १४१७, वैशाली नगर, नागपूर.
३६	श्रीमती पुनम शैलेंद्र जैस्वाल	रा. महर्षि दयानंद नगर, आंबेडकर मार्ग, नागपूर.
३७	श्रीमती तृप्ती प्रमोद कळसकर	रा. भोलानाथ सहारे, महर्षी दयानंद नगर, वैशाली नगर, नागपूर.
३८	श्री. मुकुल मधुकर राऊत	रा. प्लॉट नं. १२५७, वैशाली नगर, बिनाकी ले-आऊट, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर.
३९	श्रीमती दिपाली सतिश बुटे	रा. प्लॉट नं. ११४, प्रीती सोसायटी ओमनगर, कोराडी रोड, नागपूर.
४०	श्री. तिलक रश्मी ढोबळे	रा. प्लॉट नं. ५१, आर्य नगर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर.
४१	श्री. आशिष धनराज घोडेस्वार	रा. प्लॉट नं. ११६, शंभु नगर, कोराडी रोड, नागपूर.
४२	श्री. संजय मनोहर पाटील	रा. १४, ओम साईनगर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर.
४३	श्रीमती रुचिता लक्ष्मिनारायन सोनी	रा. प्लॉट नं. ९१, आर्य नगर, जनजिवन सोसायटी, नागपूर.
४४	श्री. किशोर दिलीप कुंभलकर	रा. वार्ड नं. १, नारा वस्ती, हनुमान मंदिर जवळ, देवी नगर, नागपूर.
४५	श्री. हर्ष मनोहर रंभाड	रा. पांचपावली रोड, फ्रेंड्स टेलरच्या जवळ, गोलीबार चौक, नागपूर.
४६	श्री. संदीप रमेश तामणे	रा. निअर नरेश पटेल ७६२, जागनाथ बुधवारी, नागपूर.
४७	श्रीमती लोचना रितेश हारगुडे	रा. क्वॉ. नं. १/१९६, शांतिनगर, वीएचबी कॉलोनी, अजय किराणा स्टोरजवळ, नागपूर.
४८	श्री. विजय तुलसीराम कन्हेरे	रा. १०६, जवाहर नगर, मानेवाडा रोड, इंदिरा कन्या शाळेसमोर, नागपूर.
४९	श्री. प्रकाश महादेव किरे	रा. प्लॉट नं. १३६, अलंकार नगर, NIT गार्डन, मानेवाडा बेसा रोड, नागपूर.
५०	श्री. जयपाल हनुमानसिंह गहेरवार	रा. प्लॉट नं. ६ A, गल्ली नं. ९, विश्वकर्मा नगर, अजनी पोलिस स्टेशनच्या मागे, नागपूर.
५१	श्री. संजय मोतिराम निंबाळकर	रा. ३७८, तुळशीबाग रोड, भोसले कालीन हनुमान मंदिर जवळ, महाल, नागपूर.
५२	श्री. हर्षल दीपकराव आगलावे	रा. इतवारी रोड, शनि हनुमान मंदिर जवळ, गरुडखांब, ईतवारी, नागपूर.
५३	श्री. नितीन सुरेश टाकळीकर	रा. टोपरे वीहीरी जवळ, घर नं. ७०८/B, टिमकी बीमबाई पेठ, महात्मा फुले बाजार, नागपूर.
५४	श्री. अमन सतीश गुप्ता	रा. प्लॉट नं. ८५५, शांतिनगर बुध्द विहार जवळ, साईनगर, नागपूर.
५५	श्री. बादल तुळशीराम कांद्रीकर	रा. गोलीबार चौक, उमाटे व्यायाम शाळेजवळ, खडकी मोहल्ला, महात्मा फुले बाजार, नागपूर.
५६	श्री. उमेश निलकंठ गुमगावकर	रा. तांडापेठ, नवी बस्ती, चंद्रभागा नगर, नागपूर.
५७	श्री. नरेश अशोकराव वानस्कर	रा. प्लॉट नं. ४, उमरेड रोड, गल्ली नं. ४, सिरसपेठ, रेशीमबाग, नागपूर.
५८	श्रीमती मोनाली अनुप खोब्रागडे	रा. घर क्र. ११८, टिमकी भानखेडा रोड, प्रायमरी शाळेजवळ, नागपूर.
५९	श्री. प्रशांत कृष्णराव भुंबर	रा. गोळीबार चौक, पाचपावली रोड, फ्रेंड्स कलेक्शन जवळ, नागपूर.
६०	श्री. गोपाल शंकरलाल कक्कड	रा. घर क्र. ४२१, मुकुंद राज लेन, पत्थर फोड दरवाजा, महाल, नागपूर.
६१	श्री. ऋषीकेश वसंतराव तांबोळी	रा. व्यंकटेश अपार्टमेंट, श्यामनगर, नागपूर.
६२	श्री. अमोलकुमार तानाजीराव रिंदे	रा. आशा निवास ६५, डायमंड को. ऑपरेटिव्ह सोसायटी, मानेवाडा बेसा रोड, नागपूर.
६३	श्री. सारंग मनोहर देव	रा. प्लॉट नं. ४९, डॉक्टर कॉलनी, छत्रपती नगर, नागपूर.
६४	श्री. अशोक उध्दव पाटील	रा. २०२, छत्रपतीनगर रिंग रोड, वर्धा रोड, नागपूर.
६५	श्री. दिलीप शंकराव राऊत	रा. प्लॉट नं. ८, छत्रपतीनगर, वर्धा रोड, नागपूर.
६६	श्री. ज्ञानेश्वर माधवराव महल्ले	रा. प्लॉट नं. ६७, रेणुका विहार रामेश्वरी रिंग रोड, पार्वतीनगर, नागपूर.
६७	श्री. उज्ज्वल विष्णुपंत वाणे	रा. १८४, छत्रपती नगर, वर्धा रोड, नागपूर.
६८	श्री. अनिकेत राजकुमार सालवटकर	रा. १६२, रिंग रोड, दशरथ पाटील वाचनालयाच्या मागे, शताब्दी चौक, नागपूर.

अनुसूची-चालू—

(१)	(२)	(३)
६९	श्री. कुलदीप भैयालाल बडनेरे	रा. प्लॉट नं. ६४/५ राम नगर, नागपूर.
७०	श्री. अजय गोपाल डागा	रा. Flat No. ६०१/५ सावित्री अपार्टमेंट लक्ष्मीनगर, राणाप्रताप नगर, नागपूर.
७१	श्रीमती प्रतिक्षा राहुल अल्हवार	रा. ७७८/५, गोळीबार चौक, पाचपावली रोड, नागपूर.
७२	श्री. मनोज दामोदर बावनकुळे	रा. प्लॉट नं. ६२, बाबा फरीद नगर, मुरलीधर ले-आऊट, कोराडी रोड, नागपूर.
७३	श्री. अमर गंगाधर खोडे	रा. प्लॉट नं. ५०, विश्वकर्मा मंदिर जवळ, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर.
७४	श्री. आनंद गणेशलाल लवनकर	रा. घर क्र. १३४, प्लॉट नं. ६१, नवा नकाशा, जैस्वाल हॉटेलच्या मागे, लष्करीबाग, नागपूर.
७५	श्रीमती स्वाती सुनील माहुरकर	रा. २०१, यूनीवर्सल मार्बल, न्यु स्नेहनगर, नागपूर.
७६	श्री. स्वेताम विजयकुमार मिश्रा	रा. ७४, पन्नासे ले-आऊट, गणेशगृह निर्माण सोसायटी, नागपूर.
७७	श्री. पारस धनंजय तांबोळी	रा. २१९, सहकार नगर, खामला रोड, नागपूर.
७८	श्री. मिलींद दिनकर भोंबे	रा. १९, गुडदे ले-आऊट, भामटी, रिंग रोड, नागपूर.
७९	श्री. श्याम वासुदेव कार्लेकर	रा. प्लॉट नं. ६३, गोरले ले-आऊट, जयताळा रोड, त्रिमुर्ती नगर, नागपूर.
८०	श्री. किशोर कैलाशरावजी लेकुरवाळे	रा. प्लॉट नं. २७, गोरले ले-आऊट, जयताळा रोड, त्रिमुर्ती नगर, नागपूर.
८१	श्री. विवेक सखाराम बापट	रा. प्लॉट नं. ६४, अध्यापक ले-आऊट, हिंगणा रोड, नागपूर.
८२	श्रीमती माया अरविंद हाडे	रा. १७, संकल्प हाऊसिंग सोसायटी, न्यु सोनेगांव, खामला रोड, नागपूर.
८३	श्री. मनिष आनंदराव दातारकर	रा. शनिवारी, कॉटन मार्केट, नागपूर.
८४	श्री. ईश्वर मधुकर चांदेकर	रा. प्लॉट नं. ३३, शिक्षण सोसायटी, आनंद नगर, बजरंग नगर, जयताळा रोड, नागपूर.
८५	श्रीमती तृप्ती प्रल्हाद निंबर्ते	रा. प्लॉट नं. ५८२, जी-१, रामबाग, मेडिकल कॉलेज रोड, नागपूर.
८६	श्री. चंद्रहास्य वामनराव अनव्हाने	रा. १२३, मनिष ले-आऊट, भगवती चौधरी शाळेजवळ, सोनेगांव, नागपूर.
८७	श्री. राजसिंग किसनसिंग बघेल	रा. प्लॉट नं. ९, धनगवळी नगर, पिपळा रोड, नागपूर.
८८	श्री. अंकित प्रभुदास शिर्के	रा. १४, चंद्रमनीनगर रोड, नं. ९८, नागपूर.
८९	श्री. संजय चंपतराव खोरगडे	रा. शुभलक्ष्मी ट्रेडर्स, ४३ भारतीय सोसायटी, मनिष नगर, नागपूर.
९०	श्री. प्रबोध माधवराव देशपांडे	रा. प्लॉट नं. ६६, स्वराज अपार्टमेंट, पंचतारा सोसायटी, मनिष नगर, नागपूर.
९१	श्री. शशिकांत मधुकराव खरात	रा. प्लॉट नं. १२८, जयहिंद सो. शामनगर ले-आऊट नं.३, बेलतरोडी रोड, नागपूर.
९२	श्रीमती करुणा अविनाश जयस्वाल	रा. प्लॉट नं. C८/C९, चित्रकुट अर्पा., समोर चिंचभवन, वर्धा रोड, नागपूर.
९३	श्री. लालचंद विश्वनाथ चौधरी	रा. ५१, न्यु कैलासनगर, पो. पार्वती नगर, नागपूर.
९४	श्री. प्रमोद शंकरराव अचारकाटे	रा. घर नं. १६५६, गल्ली नं.०३, पाण्याच्या टाकी जवळ, पांढराबोडी, हिल-टॉप, नागपूर.
९५	श्री. शशिकांत रामभाऊजी हरडे	रा. प्लॉट नं. ११, श्रीकृष्ण नगर, गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी, नागपूर.
९६	श्रीमती जयश्री नंदलाल गटटेरवार	रा. कृणाल हॉस्पिटलच्या मागे, प्लॉट नं. २५३, जयहिंद नगर, मानकापूर, नागपूर.
९७	श्री. रिशेरा रघुनंदन अग्रवाल	रा. प्लॉट नं. २३५, अग्रसेन रोड, धरमपेट, नागपूर.
९८	कु. मनिषा यशवंत सोनवणे	रा. प्लॉट नं. ११, शक्ति किराणा स्टोर्स जवळ, चंद्रनगर, पो. भगवान नगर, नागपूर.
९९	श्री. प्रणेश नरहरी खांडवेकर	रा. बिल्डींग नं. ७, हनुमान मंदिर जवळ, काचोरे पाटील, चिंचभवन, वर्धा रोड, नागपूर.
१००	श्री. अभिषेक गुलाब सामृतवार	रा. मोहननगर, खलाशी लाईन, नागपूर.
१०१	श्री. राजेश राममणि शुक्ला	रा. सुरेन्द्रगढ, सेमिनरी हिल्स, नागपूर.
१०२	श्री. विशाल रुपचंद पाटील	रा. न्यु. इंदोरा, बाराखोली लाईन नं. ६, जरीपटका रोड, नागपूर.
१०३	श्री. कमलेश रामदास जामगडे	रा. प्लॉट नं. ४१, हावरे ले-आऊट, खामला, नागपूर.
१०४	श्रीमती वर्षा रवि डोरले	रा. प्लॉट नं. ५०, अजय नगर, नागपूर.
१०५	श्रीमती अंजु गौतम भावे	रा. अंबाझरी टेकडी, बौध्दविहाराजवळ, शंकरनगर, नागपूर.
१०६	श्री. पुंडलिक आनंदराव मासुरकर	रा. 'आनंद' १४८, गांधीनगर, नागपूर.
१०७	श्री. कमलेश राजेन्द्र बोमीलवार	रा. प्लॉट नं. १४७, NIT ले-आऊट, पांढराबोडी, नागपूर.
१०८	श्रीमती बबीता मोरेश्वर धुर्वे	रा. हनुमान मंदिर जवळ, नवीन पुतळा वस्ती, शंकरनगर, नागपूर.
१०९	श्रीमती माधुरी कन्हैया गुप्ता	रा. पांढराबोडी, रामनगर, नागपूर.
११०	श्री. भारत रामदास अग्रवाल	रा. प्लॉट नं. ६०६, एन.एस.सी. ग्राउन्ड, मरारटोली, नागपूर.
१११	श्री. विशाल अशोकराव मांढरे	रा. जयनगर, ट्रस्ट ले-आऊट रोड, पांढराबोडी, रामनगर, नागपूर.

अनुसूची-चालू—

(१)	(२)	(३)
११२	श्री. स्वप्नील गौतमराव मेंढे	रा. प्लॉट क्र. २०३, रामनगर, नागपूर.
११३	श्री. हिरु श्रीराम चौधरी	रा. प्लॉट नं. ३८, गांधीनगर, उत्तर अंबाझरी रोड, नागपूर.
११४	श्री. धनराज रमेश तेलंग	रा. ३०८, आय.बी.एम.रोड, गवळीपुरा, गिट्टीखदान, नागपूर.
११५	श्री. मुकेश ब्रिजलाल गेडाम	रा. २३७, खलासी लाईन, गोंड मोहल्ला, नागपूर.
११६	श्री. राहुल काशीनाथ डकाहा	रा. देवी प्रसाद गुप्ता मार्ग, गौतम नगर, गड्डीगोदाम, नागपूर.
११७	श्री. सुरेश जागेश्वर सोमकुंवर	रा. प्लॉट नं. ७६, लहानुजीबाबा ले-आऊट, दुर्गामाता मंदिराजवळ, मानकापूर, नागपूर.
११८	श्री. संजय नानाजी मोहोड	रा. प्लॉट नं. १०४, पेन्शननगर, पोलिस लाईन टाकळी, नागपूर.
११९	श्री. संजय मधुकर देशपांडे	रा. गायत्री नगर, बाबा फरीदनगर, कोराडी रोड, नागपूर.
१२०	श्रीमती लक्ष्मी महेंद्रसिंग अस्वाल	रा. प्लॉट नं. १२९, सचिन ले-आऊट, गायत्री नगर, बाबा फरीद नगर, मानकापूर, नागपूर.
१२१	श्रीमती मधु श्यामजी धोरात	रा.सेवादल नगर, भांडे प्लॉट, सक्करदरा, नागपूर.
१२२	श्रीमती रेखा शंकरराव वांढे	रा. प्लॉट नं. १००, मनोदा नगर, झिंगाबाई टाकळी, गोधनी रोड, मानकापूर, नागपूर.
१२३	श्री. निखिल शंकर कश्यप	रा. हाऊस नं. १०२८, हिल रोड, गांधीनगर, बुध्द विहार जवळ, शंकरनगर, नागपूर.
१२४	श्री. नवीन निर्मल पुगलिया	रा. १४२, एमबी टाऊन २, गोधनी रोड, शिव किराना जवळ, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर.
१२५	श्री. आशिष रामानंद पाली	रा. प्लॉट नं. २५, साईबाबा कॉलोनी, इंद्रप्रस्त नगर, गणेश सुपर मार्ट जवळ, नागपूर.
१२६	श्री. ज्ञानेश्वर पांडुरंग ससनकर	रा. प्लॉट नं. ११, एकता नगर, झिंगाबाई टाकळी, नागपूर.
१२७	श्री. रोशन सुभाषराव राहाटे	रा. झिंगाबाई टाकळी, नागपूर.
१२८	श्री. कुलदीप रुपचंद पाटील	रा. न्यू इंदोरा, बाराखोली, सलोनी किराना स्टोर्स, गल्ली नं. ६ जरीपटका, नागपूर.
१२९	श्री. रमेश संतोषराव कुबडे	रा. प्लॉट नं. ४० कोराडी रोड, गायत्री नगर बोर्ड समोर, गावंडे ले-आऊट, बाबा फरीद नगर, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर.
१३०	श्री. शंकर लक्ष्मण गोदूरवार	रा.मेकोसाबाग गौतमनगर, नागपूर.
१३१	श्रीमती यशोधरा अंजन तांबे	रा. नझुल ले-आऊट, हरिजन कॉलोनी, बेझनबाग, नागपूर.
१३२	श्रीमती अनु रुपेश बक्सरे	रा. क्वा नं. १३, सुदर्शन कॉलोनी, बेझनबाग, गुरुनानक शाळेचे मागे, नागपूर.
१३३	श्री. दौलत ओटनमल कुंगवानी	रा. ब्लॉक नं. ५४, जरिपटका, नागपूर.
१३४	श्री. जगदीश जेसाराम वंजानी	रा. १०२, मेघधांशु चिराग अपार्टमेंट, जरिपटका, नागपूर.
१३५	श्रीमती सारीका हरिनारायण येवले	रा. प्लॉट नं. ९३६ विजय लक्ष्मी अपार्टमेंट, वैशाली नगर, नागपूर.
१३६	श्री. भिशम गोविंदराम साधवानी	रा. प्लॉट नं. १३१, चावला बिल्डींग जवळ, जरिपटका, नागपूर.
१३७	श्रीमती नेहा पृथ्वीराज कैकाडे	रा. प्लॉट नं. १५७४ महर्षि दयानंद नगर, कमाल चौक रोड, सिंधु भवनचे मागे, नागपूर.
१३८	श्रीमती प्रियंका सुनिल नानेट	रा. दुर्गा माता मंदिर, मेकोसाबाग मैदान, जरिपटका, नागपूर.
१३९	श्री. यश दिपक अरोरा	रा. प्लॉट नं. ०९, सुख जिवन सोसायटी, कडबी चौक, बेझनबाग, नागपूर.
१४०	श्री. दिपक गोविंदराम गुरबक्षानी	रा. २४/A मेकोसाबाग, सिन्धी कॉलोनी, नागपूर.
१४१	श्री. योगेश सुंदरलाल आमगे	रा. १७, ट्रांसपोर्ट प्लाझा, पिवळी नदी, कामठी रोड, नागपूर.
१४२	श्री. श्रावण वासुदेव मुंढरीकर	रा. अशोक चौक, प्लॉट नं. १०९९, चांभार नाला, नागपूर.
१४३	श्री. प्रमोद नागोराव नितनवरे	रा. २५८, रमाआई बुध्द विहाराचे मागे, रमाई नगर, नारी रोड, नागपूर.
१४४	श्रीमती प्रिया सचिन इंगळे	रा. प्लॉट नं. ४७ - A, स्वामी नगर, नारी रोड, नागपूर.
१४५	श्री. अभिषेक हरीष कालीवाले	रा. घर नं. ४२, प्रीतम विहार ऑटोमोटीव्ह चौक, कामठी रोड, नागपूर.
१४६	श्री. अक्षय शंकर कावळे	रा. प्लॉट नं. १७, मयुर नगर, हाऊसिंग बोर्ड कॉलोनी, नारी, उप्पलवाडी, नागपूर.
१४७	श्री. अमित कृष्णराव बैतलवार	रा. शेन्डे नगर, टेका कामठी रोड, नागपूर.
१४८	श्री. पिकेश कुमार पटले	रा. प्लॉट नं. ५३/५४, धम्मज्योती नगर, नारी रोड, नागपूर.
१४९	श्री. रोशन सुखदेव भजभुजे	रा. बौध्द विहाराजवळ, पंचशिल नगर, नागपूर.
१५०	श्री. जगेश डोमाजी फाले	रा. आदर्श बौध्द विहाराजवळ, आदर्श नगर, नागपूर.
१५१	श्री.रुपेश पुरुषोत्तम बारापात्रे	रा. प्लॉट नं. १६११, महर्षि दयानंद नगर, बिनाकी रोड, नागपूर.
१५२	श्री. सुनिल विश्वनाथ निपाणे	रा. विनोबा भावे नगर, गांधी पुतळा, नागपूर.

अनुसूची-चालू—

(१)	(२)	(३)
१५३	श्री. टहल गोविन्दराम हिरासिंघानी	रा. प्लॉट नं. ४८, गोविंद नगर, जरिपटका, नागपूर.
१५४	श्री. श्याम हुंदराज जेसवानी	रा. ब्लॉक नं. ३३४-ए, जेसवानी रोड, जरिपटका, नागपूर.
१५५	श्री. सुनील चैनोमल देवानी	रा. ब्लॉक नं. ११६, जरिपटका, नागपूर.
१५६	श्री. राजेश नथ्युजी वासनकर	रा. प्लॉट नं. ४१३, ओमसाई नगर, कोराडी रोड, नागपूर.
१५७	श्रीमती अनुराधा राजेश पंचारीया	रा. ३३९, सहयोग नगर, नारी रोड, नागपूर.
१५८	श्री. मनोज बकाराम ठाकरे	रा. प्लॉट नं. ११०१, गोसाई आखाडा, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर.
१५९	श्री. संजय अरुणराव चावरे	रा. बिनाकी मंगळवारी, किनखेडे ले-आऊट, नागपूर.
१६०	श्री. कैलाश प्रल्हाद कोचे	रा. प्लॉट नं. ८८, जुनी ठवरे कॉलोनी, ग्रामीण पोलिस मुख्यालयासमोर, नागपूर.
१६१	श्री. प्रज्वल प्रल्हाद मंगर	रा. योगी अरविंद नगर, पिली नदी, साईकृपा शाळेच्याजवळ, नागपूर.
१६२	श्री. पवन सीताराम ठाकुर	रा. प्लॉट नं. १२३, धम्मनंद नगर, पिली नदी, कामठी रोड, नागपूर.
१६३	श्री. पवन शालीकराम किरपाने	रा. ७७४, वंजारी ले-आऊट, अम्माच्या दरगाह जवळ, पवन नगर, नागपूर.
१६४	श्री. चंदु प्रदिप जांगडे	रा. जुना कामठी रोड, कुंदनलाल गुप्ता नगर, नागपूर.
१६५	श्री. अनिकेत प्रल्हाद मेश्राम	रा. धम्मदीप नगर, बिनाकी ले-आऊट, नागपूर.
१६६	श्री. सुमित मैयादिन शाहु	रा. प्लॉट नं. १८८, कमाल चौक रोड, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर.
१६७	श्रीमती सुवर्णा मंगेश पुरी	रा. हनुमान मंदिर, बिनाकी नागपूर.
१६८	श्रीमती उर्मिला रमेश खोब्रागडे	रा. इंदोरा, भंडार मोहल्ला, नागसेन शाळेच्या पाठीमागे, नागपूर.
१६९	श्री. संजय हरीदास शेंडे	रा. बाबा फरिद नगर, मानकापूर, नागपूर.
१७०	श्रीमती प्रतीक्षा प्रवीण चवरे	रा. इंदोरा, भंडार मोहल्ला, नागसेन शाळेच्या पाठीमागे, नागपूर.
१७१	श्री. ऋषभ दिलीप गौर	रा. प्लॉट नं. ७१४, कामगार नगर, नारी रोड, नागपूर.
१७२	श्रीमती मनिषा प्रशांत शुक्ला	रा. २२८, नालंदा नगर, बँक कॉलनी, नागपूर.
१७३	श्री. जितेन्द्र कृष्णराव पुनवटकर	रा. ७१/८ संतोषी नगर, पिपळा रोड, ढगे बंगला जवळ, नागपूर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त

अनु क्र. (१)	उमेदवारांचे नाव (२)	पत्ता (३)
१	प्रा. किशोर शंकर बिरला	रा. गंगाशंकर निवास, प्लॉट क्र. १४, गोकुलनगरी, भिलगांव, पोस्ट उप्पलवाडी, ता. कामठी जि. नागपूर.

नागपूर :
दिनांक : १३ सप्टेंबर २०२४.

(डॉ. विपीन)
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,
नागपूर.